FINANCIAL EXPRESS

Place: Mumbai

UPL Limited (U) UPL

Regd. Office: 3-11, G.I.D.C., Vapi, Dist. Valsad, Gujarat - 396 195.

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29(1)(a) read with Regulation 47(1)(a) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), 2015 that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 31st January, 2019 at 11.30 a.m. at Mumbai office of the Company, to, inter alia, consider and take on record Unaudited Financial Results for the guarter ended 31st December, 2018.

This intimation is also hosted on the website of the Company at www.uplonline.com and may also be accessed on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited (BSE) at www.bseindia.com and National Stock Exchange of (I) Limited (NSE) at www.nseindia.com, where the securities of the Company are listed.

> By Order of the Board For UPL Limited Sd/-

M. B. Trivedi Company Secretary &

Compliance Officer Date: 21st January, 2019

INDIA GELATINE & CHEMICALS LTD.

CIN: L99999GJ1973PLC002260

Registered Office: 703/704, 'Shilp', 7th Floor, Near Municipal

Market, Sheth C.G. Road, Navrangpura, Ahmedabad – 380 009.



approve and take on record the following: 1. The un-audited Financial Results for the 3rd quarter and nine months ended 31st December, 2018;

corporate office of the Company at 77/78, Mittal Chambers,

228, Nariman Point, Mumbai-400021, inter-alia, to consider,

- 2. To consider & approve the re-appointment of Mr. Pradip P. Madhavji, as an Independent Director of the Company;
- 3. To consider & approve the re-appointment of Mr. Shridhar N. Pittie, as an Independent Director of the Company;
- 4. To consider & approve the re-appointment of Mr. Jayprakash M. Tiwari, as an Independent Director of the Company;

This information is also available on the website of the Company at www.indiagelatine.com and on the website of the Stock Exchange where shares of the Company are listed at www.bseindia.com By Order of the Board of Directors,

Sd/-Tanaya Daryanani

Place: Mumbai Date: 21st January, 2019 Company Secretary



Tel No. 7903399861, Email: bm2460@andhrabank.co.in POSSESSION NOTICE (RULE 8(1) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES 2002) (for immovable property)

WHEREAS The undersigned being the Authorized Officer of Andhra Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) of the Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated 01-11-2018 calling upon the borrower Smt. PATEL MANISHABEN JAYESHBHAI, to repay the amount mentioned in the notice being ₹ 23,21,730.39 (₹ Twenty Three Lakh Twenty One Thousand Seven Hundred and Thirty and Thirty Nine paise) within sixty days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 15th day of January of the year 2019.

The borrower's attention is invited to provisions of Section 13(8) of the Act, in respect of time available, to redeem the secured asset.

The borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Andhra Bank for the amounts due from the borrower(s) and

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTIES

All that part and parcel of the property consisting of; Residential Flat belonging to Mrs. Manishaben Jayeshbhai Patel, situated Flat no. A/1104. 11 th floor, Building No. A, Bilwan Heights, Near L P Savani International School, Pal, Surat-395009 with super built up area of 1874 sq. ft., and bounded by : East : Building No. B, North : Road, West : Passage & Flat No. 1101, South: Open Space

Place: Surat

Chief Manager and Authorized Officer ANDHRA BANK

Date - 21-01-2019

Place - Pune

PUBLIC NOTICE

Mr. Rohit Mansukhlal Shah is present owner of Flat No.102, 1st floor, "Navana Niwas, at Village Borivali, Taluka Borivali and District Mumbai, intends to mortgage the flat with our clients IDBI Bank Ltd., RAC Borivali (West).

Originally Flat no. 102 was owned by Sitaben M. Shah. Thereafter Sitaben M. Shah died on 18/01/1993 leaving behind Rohit M. Shah, Anila R. Vakharia Nee Anila M. Shah, Rekha K. Bhansali Nee Rekha M. Shah, Urmi Pramod Shah Nee Urmi M. Shah and Harshad M. Shah as her only heirs and legal representatives. Anila, Rekha Urmi and Harshad gave Declaration cum Indemnity transferred in the name of his wife cum Undertaking dated 16/12/2015 for transferred of flat to Mr. Rohit Mansukhlal Shah and thereby the flat was sold to Mr. Rohit Mansukhlal Shah vide registered Tenant said Flat was transferred in the name Agreement to Provide Alternate Accommodation dated 31/03/2017 Any person/heir and legal representatives having any claim

Pradip Shukla & Co. Advocates & Notary Chamber no. 7, 3rd floor. Shree Hanuman Building R.S. Sapre Marg (Picket Road), Mumbai 400 002

in writing within 15 days of this

publication.

PUBLIC NOTICE

Beena Vijay Parmar and Vijay Liladhar Parmar are owners in respect of Flat No. B-7, on the Ground floor, in the Building known as "State Bank of India Employees (Purnima) CHS Ltd." situated at Plot no. 36/37, Shree Nagar Estate, M. G. Cross Road, Goregaon (W),

Mumbai-400 062.

They stated that Originally Avantikant P. Vakil was the original member of the said society for which no title deeds is traceable thereafter the Flat was sold to Rupangudi V. Subbarao by Agreement dated 23/08/1986 which is also misplaced/lost/not traceable after that said Rupangudi V. Subbarao died on 13/08/1998 and the ownership of the said Flat was i.e. Rupangudi Vimalama Rao by way of nomination, said Rupangudi Vimalama Rao also died on 28/05/2009, the ownership of the of her son i.e. Rupangudi Subbarao Venkatesh by way of nomination. Any persons having or claiming any right, title, claim, demand or estate

publication. Pradip Shukla & Co. Advocates & Notary Chamber no. 7, 3rd floor,

PUBLIC NOTICE

This is inform you that project known as "SP Infocity by M/s The Manjri Stud Farm Private Limited, located at Address - S. No. 209/1a/2, 209/3, 209/4a, 209/9, 210/1a/2, 210/1c, 210/1d/1, 210/3, 210/4, 211/1a/1, 212(P) at Phursungi, Tal-Haveli, Dist-Pune, State - Maharashtra has been accorded Environmental Clearance for Expansion of its existing project vide letter No. SEIAA-0000000613 dated 15th January 2019.copy of the clearance letter is available with Maharashtra Pollution control Board and may also be seen on the website of the environment dept., of Maharashtra at https://www.ecmpcb.in/

The Manjri Stud Farm P. Ltd.



STATE BANK OF INDIA

Ta.- Chhotaudepur, Dist. - Chhotaudepur - 391 165 Ph. 02669- 232035,02669- 232935,7600037305 Email. sbi.00553@sbi.co.in

POSSESSION NOTICE [Rule 8 (1)] (For Immovable Property)

Whereas The undersigned being the Authorised Officer of the STATE BANK OF INDIA, CHHOTAUDEPUR BRANCH under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Ordinance Act, 2002 (Ord. 3 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rules 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 12.11.2018 calling upon the borrower M/s SHREE GURU SHAMJI TRADERS, Proprietor SHRI the notice being Rs.3,30,335.00 and interest thereon (RUPEES THREE LACS THIRTY THOUSAND THREE HUNDRED THIRTY FIVE ONLY PLUS INTEREST THEREON) Within 60 days from the date of receipt of the said

The borrower/guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Ordiance Act read with Rule 9 of the said rules on this 18th day of JANUARY of the year 2019.

cautioned not to deal with property and any dealings with the property will be subject to the charge of the STATE BANK OF INDIA, CHHOTAUDEPUR BRANCH for an amount of Rs.3,30,335.00 and interest thereon (RUPEES THREE LACS THIRTY THOUSAND THREE HUNDRED THIRTY FIVE ONLY PLUS INTEREST THEREON)

The borrower's / guarantor's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured

East: G H PACHOLI'S HOUSE

West : PUBLIC ROAD South: J C DARJI'S HOUSE Authorised Officer : 18.01.2019 STATE BANK OF INDIA, CHHOTAUDEPUR BRANCH



Uniphos Enterprises Limited

Regd. Office: 11, G.I.D.C., Vapi, Dist. Valsad, Gujarat - 396 195.

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29(1)(a) read with Regulation 47(1)(a) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), 2015 that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 31st January, 2019 at 2.30 p.m. at Mumbai office of the Company, to, inter alia, consider and take on record Unaudited Financial Results for the guarter ended 31st December, 2018.

This intimation is also hosted on the website of the Company at www.uelonline.com and may also be accessed on the website of the Stock Exchanges, i.e. BSE Limited (BSE) at www.bseindia.com and National Stock Exchange of (I) Limited (NSE) at www.nseindia.com, where the equity shares of the Company are listed.

> By Order of the Board For Uniphos Enterprises Limited Sd/-

Place: Mumbai Date: 21st January, 2019

K. M. Thacker Company Secretary & Compliance Officer

MAJESCO **MAJESCO LIMITED** CIN: L72300MH2013PLC244874

Regd. Office: MNDC, MBP-P-136, Mahape, Navi Mumbai - 400710. Tel: 022-6150 1800; Fax: 022-2778 1320 Website: www.majesco.com; E-mail ID: investors.grievances@majesco.com NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of Majesco Limited will be held on Thursday, February 7, 2019, to consider, inter alia, Un-audited Financial Results for the quarter and

Pursuant to Regulation 47(2) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, this intimation is also available on the websites of:

(i) BSE Limited (www.bseindia.com),

nine months ended December 31, 2018.

(ii) National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and; (iii) the Company (<u>www.majesco.com</u>)

> By Order of the Board of Directors For Majesco Limited Sd/-

Place: Navi Mumbai Date: January 21, 2019

Varika Rastogi Company Secretary

बैंक **b** ANDHRA BANK आन्धा (A Govt. of India Undertaking) Near Virbhadra Avenue, Surat - 395009

LP Savani Road Branch: Shop No. 23/24, Western Business Hub Tel No. 7903399861, Email: bm2460@andhrabank.co.in

POSSESSION NOTICE {RULE 8(1) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES 2002) (for immovable property) WHEREAS The undersigned being the Authorized Officer of Andhra Bank

under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) of the Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated 01-11-2018 calling upon the borrower Shri PRAVINBHAI D PATEL, to repay the amount mentioned in the notice being ₹ 26,01,536 (₹ Twenty Six Lakh One Thousand Five Hundred and Thirty Six) within sixty days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 15th day of January of the year 2019.

The borrower's attention is invited to provisions of Section 13(8) of the Act, in respect of time available, to redeem the secured asset.

The borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned no to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Andhra Bank for the amounts due from the borrower(s) and interest thereon. **DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTIES**

All that part and parcel of the property consisting of; Residential land and

building belonging to Mr. Pravinbhai D Patel & Mr. Ashwinbhai D. Patel bearing Plot no. 66, Sonal Park, Moje- Atodara, Taluka- olpad, Surat-394540, Block No. 35, R. S. No. 56/1/A, admeasuring 107.05 sq. mtrs., and bounded by: East: Adj. Plot no.65, North: Adj. Plot No. 59, West: Adj. Margin, South: Road (Mihir Ranjan Das)

Date:15-01-2019 Chief Manager and Authorized Officer ANDHRA BANK Place: Surat

Gillette India Limited

CIN: L28931MH1984PLC267130 Regd. Office: P&G Plaza, Cardinal Gracias Road, Chakala, Andheri (E), Mumbai 400099 Tel: (91-22) 2826 6000 ; Fax: (91-22) 2826 7337 email ID: machado.f.1@pg.com; website: www.pg.com/en_IN

CORRIGENDUM NOTICE In the loss of shares advertisement that had appeared in this paper on 05.01.2019 the date at the bottom should be read as January 3, 2019 instead of January 3, 2018.

Place: Mumbai Ghanashyam Hegde Date : 21.01.2019 Company Secretary

For Gillette India Limited

punjab national bank

BO: ASSEST RECOVERY MANAGEMENT BANCH 7th Floor, Maker Tower, F Wing, Cuffe Parade, Mumbai

APPENDIX IV

[See Rule 8 (I)] POSSESSION NOTICE

the undersigned being the Authorised Officer of the Punjab National Bank under the

Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security

Interest Act, 2002 and in exercise of Powers conferred under Section 13 read with the

Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 27.08.2015 calling upon the Borrower/Guarantor/Mortgaged M/s. B D & P Hotels (India) Pvt. Ltd., Mr. Vinod Goenka, Mr. Shahid Balwa, M/s Neelkamal Realtors Tower Pvt. Ltd., & M/s Associated Hotel Limited to repay the amount mentioned in the notice being Rs. 39.13.91,000/ (Rupees Thirty Nine Crore thirteen Lacs Ninety One Thousend only) as on 27.08.2015 with interest and expenses thereon within 60 days from the date of notice/date of receipt of the said notice. The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the

Borrower/Guarantor/Mortgagor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on this 19TH day of January of the year 2019. The Borrower/Guarantor/Mortgagor in particular and the public in general is hereby

cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Punjab National Bank for an amount of Rs. 39,13,91,000/ (Rupees Thirty Nine Crore thirteen Lacs Ninety One Thousend only) as on 27.08.2015 with further interest & expenses thereon until full payment.

Description of immovable property All that Piece and parcel of the property of M/s Associated Hotel Limited situated at

Off Nehru Bridge, Khanpur, Ahmedabad 380001. **Authorised Officer**

DATE: 19.01.2019 PLACE: Ahmedabad

Punjab National Bank

BRANCH: WAKAD Shop No 2 Next To Croma Go Square Sno 249 To 251 Wakad Pune-411057 Tel No. 7709042723 POSSESSION NOTICE

The undersigned being the Authorized Officer of the Andhra Bank, under the

Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interest Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of Powers conferred under Section 13(12) of the Act read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, Andhra Bank issued a demand notice detailed hereunder upon the mentioned borrowers calling upon them to repay the amounts mentioned in the notices and given hereunder against their names within 60 days from the date of receipt of the said notices. The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the

conferred under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the dates mentioned hereunder. The borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Andhra Bank for the amounts due as under mentioned and interest thereon.

borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic

Possession of the properties described here in below in exercise of powers

The borrower's attention is invited to provisions of Section (8) of Section (13) of the Act, in respect of time available to redeem the secured assets. Date of Notice U/s 13(2) 04.11.2018

Name of the Borrower(s) Mr. Venkata Ramanaiah Pattaboyana Mrs Nagaratnamma Pattaboyana & M/s Aditya PG Services Amount and charges demanded Rs. 51.11,550/- (Rupees Fifty One Lakh as on 04.11.2018 (Subsequent Eleven Thousand Five Hundred and interest and charges also due Fifty Only) and Recoverable) 19.01.2019 Date of Possession

Description of the Immoveable Properties: Land and Building- Residential flat admeasuring approximately 660Sq.ft situated at Flat No 108, First Floor, Building C, ASPIRIA, S.No.11/1&6/6/1 Mauje-Hinjeawdi, Tal Mulshi, Pune-411057 and bounded by: : Flat No 107 & DUCT,

West : Entrance, Staircase & Flat No 101, North: DUCT, Passage & Flat No 103,

South: Open Space.

Date: 19/01/2019

Place: Wakad ANDHRA BANK, Wakad

Registered Office: Trishul, Opp. Samartheswar Temple,

AUTHORISED OFFICER



Law Garden, Ellisbridge, Ahmedabad - 380006 Central Office - Gigaplex, NPC-1, 3rd Floor, MIDC.

Airoli Knowledge Park, Mugulsan Road, Airoli, Navi Mumbai – 400708. POSSESSION NOTICE

Whereas the undersigned being the Authorized Officer of the Axis Bank Ltd. (formerly known as UTI Bank Ltd.), under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of the powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice calling upon the following Borrowers/Co-Borrowers/Mortgagors, to repay the amount mentioned in the notice and as per described below within 60 days from the date of the said Notice. The Borrowers/Co-Borrowers/Mortgagors having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrowers/Co-Borrowers/Mortgagors and the Public in

general that the undersigned has taken Symbolic Possession of the properties described herein below in the exercise of the powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rule 6 & 8 of the security Interest (Enforcement) Rules, 2002 on the date mentioned below. The Borrowers/Co-Borrowers/Mortgagors in particular and the Public in general are hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of the Axis Bank Ltd. (formerly known as UTI Bank Ltd.), for the amount as per mentioned below and future interest thereon at the contractual rate plus all costs, charges and expenses till date of payment. The Borrowers' attention is invited to provisions of sub-

Details of Immovable Properties

31.	Porroword/Co Porroword	Outstanding	Demand Notice				
No.	Mortgagors/Guarantors	Amount in Rs.	Date of Possession				
1	1. Mr. Akshay Ashok Thale, (Borrower/Mortgagor)	Rs. 15,27,542/-(Rupees Fifteen Lakhs	10/09/2018				
	35 At Antore, Post Koproli, Taluka Pen, Raigad, Pen 402107. Also at- Flat No. 605, Yashika Tower, Opp. Agri Samaj Hall, Chinchpada, Pen -402107.	Twenty Seven Thousand Five Hundred & Forty Two Only) as on 10/09/2018	16/01/2019				
	Immovable Property: Flat No. 605, on the 6th Floor, in the building known as "Yashika Tower", constructed on land bearing CTS No. 61A, Hissa No. 2/2, situated at Village Chinchpada, Pen, District Raigad. Flat Area – Admeasuring 461 sq. feet Carpet Area.						
2	1) Mr. Pawan Prasad Srivastava, (Borrower/Mortgagor) 2. Mrs. Rani Kumari (Co-Borrower/Mortgagor) Both at: 104, Lilac Nahar Amrit Shakti, Chandivali	Rs. 64,70,711/- (Rupees Sixty Four Lakhs Seventy Thousand Seven	4010010040				
	Andheri East Mumbai -400072. Also at-Flat No. 1704, 17th Floor, Bldg No. G-6,Unnathi Green Phase 7, G.B. Road, Kasarvadavali, Thane, West 400 612	Hundred & Eleven Only) as on 06/09/2018	17/01/2019				
	Immovable Property: Flat No. 1704, 17th Floor, Building No. G – 6, in the building known as "Unnathi Green",in the complex known as						

"UNNATHI GREENS PHASE VII" constructed on land bearing Survey No. 17 H. No. 1, S. No. 17 H. No. 4, S. No. 23 H. No. 1, S. No. 24 H No. 4

& H. No. 5, lying, being, situated at Village Vadavali, Taluka & Dist. Thane, in the Registration District & Sub Dist. Thane and within the local

3 1) Mr. Jatinder Singh Bariana, (Borrower/Mortgagor) 2) Mrs. Pooja Rs. 17,89,482 /- (Rupees Seventeen Jatinder Bariana (Co-Borrower/Mortgagor) Both at : Flat No. 704, Building | Lakhs Eighty Nine Thousand Four No. 8, Greenways, Agrawal Complex, Mahajanwadi, Mira Gaonthan, Mira Road Hundred & Eighty Two Only) as on (E), Thane 401104. Also At-R 5/7, Goverdhan Giri, Bangur Nagar, Goregaon | 06/09/2018 West, Mumbai 400090

Admeasuring 394 sq. feet Carpet Area.

District Satara - 415523

limits of the Municipal Corporation of the City of Thane. Flat Area - Admeasuring 572 sq. feet Carpet Area.

section (8) of section 13 of the SARFAESI Act 2002, in respect of time available to redeem the secured assets

Name & Address of

10/09/2018 17/01/2019

Outstanding

Immovable Property: Flat No. 704, on the 7th Floor, Building No. 8 in the building known as "Green Ways", constructed on land bearing CTS No. 3257(4P), 3466 (3 P), 3467, 3468, 3469, 3540, 3588 (P), 3599 (P), 3600, 3757, Survey No. 1(P), 3(P), 4, 5, 6 & 7 (P), situated at Village Mahajanwadi, Mira Gaonthan, Mira Road (E), District Thane - 401104 in the registration District, Sub - District of Thane. Flat Area -

Authorised Officer.

Axis Bank Ltd.

Date of

Demand Notice

1) Mr. Rajendra Fakkad Lambhate, (Borrower/Mortgagor) 2. Mrs. Rohini | Rs. 48,42,260/- (Rupees Forty Eight 06/09/2018 Rajendra Lambhate (Co-Borrower/Mortgagor) Both at : Flat No. B/1004, Juhi Lakhs Forty Two Thousand Two Hundred Residency, Plot No- 5, 5B, 6 & 7, Sector – 5, Kamothe, Navi Mumbai 410209 | & Sixty Only) as on 06/09/2018 19/01/2019 Also at -Flat No - 405, A- wing, Juhi Residency, Plot No- 5, 5B, 6 & 7, Sector - 5,

Immovable Property: Flat No. 405, on the 4th Floor, Wing - 'A' in the building known as "Juhi Residency", situated at Plot No. 5, 5B, 6 & 7

Sector - 5, Kamothe, Navi Mumbai. Flat Area - Admeasuring 673 sq. feet 5 1) Mr. Asad Anwar Sayed, (Borrower/Mortgagor) 2) Mrs. Afreen Asad Rs. 35,61,236/- (Rupees Thirty Five Sayed, (Co-Borrower/Mortgagor) Both at : Flat No.406, 4th floor, B Wing, Bldg No. 3 Shree Sai Rai Park at Mouje Village Aavre, Dombivli (East), Thane-

Kamothe, Navi Mumbai 410209, Also at - At Post Upalave, Taluka Phaltan,

10/09/2018 Lakhs Sixty One Thousand Two Hundred and Thirty Six Only) as on 10/10/2018 18/01/2019 421 201. Also at-2-B/404, Green Valley CHS Ltd., Saki Vihar Complex, Saki Vihar Road, Behind Savoy Suites Hotel, Sakinaka, Mumbai-400072 Immovable Property: Flat No. 406, 4" floor, B Wing, lying being and situated at, Bldg No. 3 in the Building Known as "Shree Sai Raj Park",

constructed on the plot of land bearing Survey No. 42/1 part, 43/1, 99/1 located at Mouje Village Aayre, Dombivli (East), Thane- 421 201 within the limits of Kalvan Dombivli Municipal Corporation and within the Registration District and Sub District of Dombivli Division. On the East By: Bala Madhvi Families Building, On the West By: Kachru Patil and Others Building, On the North By: Raj Park CHS, On the South By: New Aayre Road, Flat Area – Admeasuring 450 Sq. Ft feet carpet area + Open Terrace 55 Sq. Ft

Date: 22/01/2019

[Under Rule 6 (2) & 8(6) of security Interest (Enforcement) Rule, 2002]

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 read with proviso to Rule 6 (2) & 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002. Notice is hereby given to the public general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property hypothecated/pledged/mortgaged/charged to the Secured Creditor, the constructive/physical possession of which has been taken by the Authorised Officer of Dena Bank, will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on 27/02/2019 (Wednesday)

E-AUCTION SALE NOTICE

Details of Borrower / Mortgager (Owner of the property)	Description of the Property to be sold with known encumbrances	Secured Debt for recovery of which the property is to be sold	Possession	Reserve Price	Earnest Money Deposit (EMD) / Account number where EMD to be deposited	Contact No. of Authorised Officer/ Service Provider
M/s Team Interventure (Exports) India Pvt Ltd	Land & Building on plot no. 123, GIDC Bharuch, owned by former partnership firm M/s Ruchika International, Pin Code: 392015 – land 3066 Sqmt and building 409 sq.mt	Rs. 5957.78 /- lacs due as on 31.12.2018 plus uncharged interest and all cost and expenses thereon	Symbolic Possession	Rs. 215.48 lacs	Rs. 21.60 lacs (A/c Name - SARFAESI EMD- 4101, Account No. – 410111999999, IFSC Code –BKDN0CIRCLE	Asst. General Manager cum Authorised Officer, Dena Bank Mumbai Main Office Branch: Ph- (022)-22660728, 22664681, 22692980, Mob: 9152944101

from our Bank's website www.denabank.com and website of e-auction agency www.mstcindia.co.in Eauction agency contact details Ms. Archana Juneja 9990673698, Ms. Rupali Pandey - 9458704037, 022-22872011/22883501/22829565/22886266/22870471/22885567. STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT 2002

notice to pay the total outstanding of loan along with interest and expenses before the date of auction, failing which the property will be auctioned and balance if any, will be recovered with interest and cost from them by legal avenues. Place : Mumbai

Authorised Officer

over the said Flat should intimate us interest in respect of the said property/title deeds of property or to any part thereof should intimate us in writing within 15 days of this

> Shree Hanuman Building R.S. Sapre Marg (Picket Road), Mumbai 400 002

> > Signature

Chhotaudepur Branch(00553)

DILIPKUMAR JAGDISHCHANDRA GOHIL to repay the amount mentioned in

The borrower/ guarantor in particular and the public in general is hereby

Description of the Immovable Property The property situated at NEAR JAIN MANDIR, LIBRARY ROAD, CHHOTAUDEPUR-391165 CTS NO. 530, CHALATA NO.101, SEAT NO.7 AT BEARING CHHOTAUDEPUR NAGARPALIKA HOUSE NO.2/1715,2/1716 AND 2/1717, AREA -62.29 SQ.MT.

North: K C DARJI'S HOUSE Place: CHHOTAUDEPUR

(Mihir Ranjan Das)

Date:15-01-2019 CINERAD COMMUNICATIONS LTD.

Brabourne Road, Mezzanine Floor, Kolkata-700001 (W.B.) Phone: +91 33 2231 5686-5687 & Fax: +91 33 2231 5683 E-mail: cinerad@responce.in; Website: www.cineradcommunications.com CIN: L92100WB1986PLC218825

NOTICE is hereby given that meeting of the

Board of Directors of the Company pursuant

to Regulation 29 of the SEBI (LODR)

Regd. Off.: Subol Dutt Building, 13,

Regulations, 2015 will be held on Wednesday, 30th January, 2019 at our Registered Office at Subol Dutt Building, 13. Brabourne Road, Mezzanine Floor, Kolkata-700001, at 11:15 A.M. inter-alia, to consider. approve and take on record the Un-Audited Standalone Financial Results for the guarter ended on 31st December, 2018 subject to Limited Review Report by Statutory Auditor in terms of Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') with the Stock Exchange Further, the details of this Notice has been uploaded on the Website of the Company at the http://cineradcommunications.com/

530457%20&dur=A By Order of the Board For CINERAD COMMUNICATIONS LTD. Place: Kolkata Pradeep Kumar Daga

Date: 21.01.2019

investors.htm as well as on the website of the stock exchange at the link http://www.

bseindia.com/corporates/ann.aspx?scrip=



SANT SOPANKAKA SAHAKARI BANK LTD., SASWAD

Head Office: "Sopankaka Bhavan" 1039, Shukrawar Peth, Tilak Road, Pune 411 002 FORM "Z" (See sub-rule [11(D-1)] of rule 107 Possession Notice for Immovable Property I, the undersigned the Recovery Officer of Sant Sopankaka Sahakari Bank Ltd., Saswad. Under the

Maharashtra Co-Operative Societies Rules 1960 calling upon :-The Debtor/Respondent/Guarantor are failed to repay the amount as per Notice served to the Debtor/Respondent/ Guarantor and also the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below. In exercise of powers conferred on him/her under rule 107[11(d-1)]. The Debtor/Respondent/Guarantor in particular and the Public in general are hereby cautioned not to deal with the said property. If anybody dealing with the said property will be charged as stated below up to 31/12/2018+future interest+ Legal Charges + Recovery Exp. etc.

Sr. No	Name	Property Details	Amount in Rs	Symbolic Possession Da
	Renuka Bricks Pro. Kad Hanumat Suresh	Taradatta Park, Purva Ananad Park,	Rs. 7,99,246/- (In words Seven Lakh Ninety Nine Thousand Two Hundred & Forty Six rupees only)	14/01/2019
	Indrayani Products Pro. Wayase Indrayani Hanumant	Gat No. 162, Total area 00 H.40 R Land At Anjangaon, Tal. Baramati, Dist-Pune.	Rs. 16,03,137/- (In words Sixteen Lakh Three Thousand One Hundred & Thirty Seven Only)	1010112010



Director

Dena Bank, Building No 1, 2nd Floor, 17-B, Horniman Circle, Fort, Mumbai - 400023. Tel: (022) 22662466, 22661918, Website: www.denabank.com

sd/-

(Mr.Chandrashekhar Janardan Jagtap) Recovery officer,

M.c.s Act 1960 Rule 1961 u/s 156

Sant Sopankaka Sahakari Bank Ltd., Saswad

E-auction Sale Notice for sale of movable/immovable properties on 27/02/2019 (Wednesday)

Mortgager (Owner of the property)	sold with known encumbrances	of which the property is to be sold		Price	Account number where EMD to be deposited	Authorised Officer/ Service Provider
M/s Team Interventure (Exports) India Pvt Ltd	Land & Building on plot no. 123, GIDC Bharuch, owned by former partnership firm M/s Ruchika International, Pin Code: 392015 – land 3066 Sqmt and building 409 sq.mt	lacs due as on	Symbolic Possession	Rs. 215.48 lacs	Rs. 21.60 lacs (A/c Name - SARFAESI EMD- 4101, Account No. – 410111999999, IFSC Code –BKDN0CIRCLE	Asst. General Manager cum Authorised Officer, Dena Bank Mumbai Mai Office Branch: Ph- (022)-22660728, 22664681, 22692980, Mob: 9152944101
ny encumbrances in relation to the above mention properties are Not Known to the bank. The last date for submission of EMD shall be on 26/02/2019 (Tuesday). The rested bidders may inspect the property at site between 1100 Hrs. and 1600 Hrs on 15/02/2019 (Friday). All further detailed terms & conditions of sale can be access.						

reconstruction of financial assets and Enforcement of Interest Act, 2002 and the rules framed there under. The Borrower/Guarantors are hereby given 30 days mandatory Date : 22/01/2019 Dena Bank

Place : Airoli, Mumbai

The undersigned being the Authorized Officer of the Dena Bank is having full powers to issue this notice of sale and exercise all powers of sale under securitization and

Sr.

PUBLIC NOTICE

egistration Receipt of Document PBBM-1067-1998 for the Agreement for Salidated 18/08/1998 between M/s. Dhira Developers and Yunus Qureshi Sawalakh for the flat being Flat No. 303, 3rd floor, wing, Mayur, Naya Nagar, Mira Road (E) Thane 401107 (Said flat) has been lost misplaced. All the persons are hereby formed that not to carry on any transaction on the basis of said missing receipt/documents On behalf of the client, Yunus Quresh Sawalakhe (present owner), the undersigned advocate hereby invites any kind of claims alongwith the relevant proof within 14 days rom the date of this notice. Incase no claim are received within stipulated period, it shall assumed that there are absolutely no claims by virtue of lost agreement and ncase of any it is deemed to be waived off. Place:- Mira Road East, Thane. Date:- 22nd Jan 2019 A. Karimi

Advocate High Court 004, B-31, Amrapali Shanti Nagar, Sector 11, Near TMT Bus Stop

Near Railway Station, Nallasopara (E) MUKAND STAFF CO-OPERATIVE HOUSING

Notice is hereby given that Share Certificate No. 103 for 20 equity shares each of Rs.50/-

numbers from 1446 to 1465 (both inclusive) in MUKAND STAFF Co-operative Housing Society Ltd., "Vrindavan", Lal Bahadur Shastri Marg, Ghatkopar (West), Mumbai 400 086 issued in the name of

MUKHERJEE of Flat No. E-20 has been lost and that an application for the issue of duplicate Share Certificate in respect thereof has been made by MR. JOY MUKHERJEE and MR DEBESH MUKHERJEE to

the Society to whom any obiection should be made withir 15 days from the date of this announcement. The Public are cautioned against dealing in any

For Mukand Staff **Co-operative Housing** Society Ltd. Sd/-Hon. Secretary

NOTICE IS given on behalf of my clients SHRI. GOPINATH N. NAIR & SMT. GIRIJA G. NAIR who are the joint owners of Flat No. 602, Sixth Floor, Bldg. No. 15, Nav Hrishikesh CHS. LTD. Krishnasthal, Village Mira, Dist-Thane-401104 However, my clients have lost the original agreement dated 24.04.1994 executed between M/S. MEERA DEVELOPERS & SHRI. SUSHIL P. MITAL. If any person is having any claim in respect of the above said agreement dated 24.04.1994 by way of sale, exchange, charge, gift, trust inheritance possession, lease, mortgage, lien or otherwise howsoever they/she/he is requested to inform me and the under signed in writing within 14 days of this notice together with supporting locuments, failing which the client of such person

ज्या कणाचाही आक्षेप किंवा अधिकार असेल त्यांनी हीं नोटीस प्रसिध्द झाल्या पासून १५ दिवसाच्या आत विभागीय परिवहन वाहतुक कार्यालय /प्रादेशिक परिवहन अधिकारी आर टी. ओ. बोरीवली, मुंबई यांच्याशी संपर्क साधावा

या नोटीसी व्दारे मी लोकास कळवू इच्छि की, माझे पती सतोष पांडुरंग कांबळे हैं दिनांक ३१०५२०१८ रोजी मयत झाले. त्याच्या नालकीची रिक्षा क्र. MH-02-CT-5138 व परमिट क्र 4924/W/98 असुन मी त्याची पत्नी श्वेता संतोष काबळे अशी विनती करते की, मी सदर गाडीचा वारस म्हणून नमुव केलेल्या गाडीचा ताबा आमच्या नावे व्हावा याबाबतचे संबंधित कागदपत्र तत्सम अधिकारी प्रादेशिक परिवहन कार्यालय /प्रादेशिक गरिवहन अधिकारी याच्याकडे दिलेले आहे.

ज्या कुणाचाही आक्षेप किंवा अधिकार असेल त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्या पासून १५ दिवसांच्या आत विभागीय परिवहन वाहतुक कार्यालय /प्रादेशिक परिवहन अधिकारी आर टी. ओ. बोरीवली, मुंबई यांच्याशी संपर्क साधावा.

> NOTICE QUEENS VIEW PREMISES CO. OPERATIVE SOCIETY LTD. Juhu Road Mumhai 400 049

Premises Co-op. Society Ltd. pertaining to Flat No.12 of the Society is stated to have been lost / misplaced by the Society, and the Society now plans to issue a duplicate Share Certificate, as under: Name: Shri Ramakrishna Krishna Moorthy

Distinctive numbers : 26 to 30 whatsoever in respect of the said Shares that person is hereby directed to lodge such claim with the Society in writing within fiftee

days of publication of this notice, afte which period no claim shall be entertained and the Society will proceed to issue duplicate Share Certificate as mentione For Queens View Premise

Chairman / Secretary

Place : Mumbai Date: 22-01-2019

नमाम लोकांस कळविण्यात येते की मौजे गोडदेव, भाईंदर (पूर्व), ता. व जि. ठाणे, येथील जुना सर्वे क्र. ४९, नविन सर्वे क्र. ९९, हिस्सा क्र. ५ पी, क्षेत्र १०५२ चौ. यार्ड या मिळकतीवर असलेल्या भाईंदर इंडस्ट्रियल इस्टेट या औद्योगिक वसाहतीमधील गाळा क्र. ३, क्षेत्र २१६० चौ फुट (सुपर बिल्ट-अप) माझे अशिल संजय अमृतलाल मोदी, गीता हर्षद गोराडीया, हर्षदा विश्राम गोराडीयां, गीताबेन हर्षदभाई गोराडीया केवल हर्षदभाई गोराडीया, पुजा हर्षदभाई गोराडीया यांच्याकडून खरेदी करीत आहेत.

केलेल्या जमिन मिळकतीवर, कुणाचाही हक्क ठाणे ४०११०५ येथे कळवावे. दिलेल्य आहे असे समजन माझे अशिल सदर मिळकर

दिनांकः २२/०१/२०१९ ॲड. जॉन एम. रॉड्रीक्स

चंदर आचार्या हे सदनिका नं. बी ३५. सहाव मजला. बिल्डींग टाईप बी. सोमा हाईटर को ऑ हॉ सो लि. वसई पर्व जिल्हा पालघर च्या मालक असन दिनांक २४/०३/२००१ रोर्ज चा मे. कौल इंटरप्रायजेस आणि श्री. प्रकाश चंदर आचार्या यामधील वरील मिळकतीचा दय्या निबंधक वसई २ यांचे कार्यालयात नोंदणी झालेत मळ करारनामा आणि नोंदणी पावती ज्याचा नोंटण ां. छापील २०१२ दिनांक २७/०३/२००१ माझ्य

तरी सदर मिळकती संबधी कोणाचाही कोणत्याह प्रकारचा विक्री, कब्जा, गहाण, दान, बक्षीस करार, मृत्यपत्र, कोर्ट दरबार वा अन्य कोणत्याह प्रकारचा हक्क. हितसंबध, हिस्सा, अधिका असल्यास त्यांनी त्याबाबत मला लेखी पुराव्यास ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्य आत मला कार्यालय : १०९, पहीला मजला शुभ लक्ष्मी शॉपिंग सेंटर, वसंत नगरी, वसः ु पुराव्यासह कळवावे अन्यथा तसा कोणचार्ह . कोणत्याही प्रकारचा हक्के . हितसंबध . हिस्सा अधिकार नाही व असल्यास तो सोडन दिल

ॲड. कैलास ह. पाटील

present owner of Flat No.102, 1st floor, "Nayana Niwas, at Village Borivali, Taluka Borivali and District Mumbai, intends to mortgage the flat with our clients IDBI Bank Ltd., RAC Borivali (West).

Originally Flat no. 102 was owned by Sitaben M. Shah. Thereafter Sitaben M. Shah died on 18/01/1993 leaving behind Rohit M. Shah, Anila R. Vakharia Nee Anila M. Shah, Rekha K. Bhansali Nee Rekha M. Shah Urmi Pramod Shah Nee Urmi M. Shah and Harshad M. Shah as her only heirs and legal representatives. Anila, Rekha Urmi and Harshad gave Declaration cum Indemnity cum Undertaking dated 16/12/2015 for transferred of flat to Mr. Rohit Mansukhlal Shah and thereby the flat was sold to Mr. Rohit Mansukhlal Shah vide registered Tenant Agreement to Provide Alternate Accommodation dated 31/03/2017 Any person/heir and lega representatives having any claim over the said Flat should intimate us in writing within 15 days of this

Pradip Shukla & Co Advocates & Notary Chamber no. 7, 3rd floor, Shree Hanuman Building R.S. Sapre Marg (Picket Road),

PUBLIC NOTICE

that. Mr. Ashok Laipatrai Talreja, son of late NOTICE is hereby given that Mr. Wilfred P. Fernandes has agreed to sell us, the residential flat at 204, Salasar Aster CHS Mr. Lajpatrai S Talreja who passed away on 20th March, 2018, & who was part owner of Shop No. 27, Agarwal Peace Heaven, Kauls LTD., Salasar Garden, Mira Bhayander Road, Miraroad (E), Thane - 401 107 free Heritage City, Vasai, has applied for transfer of said shop in his name as he is legal heir & representative of late Mr. Lajpatrai S Talreja along with one sister, Angila Talreja. All persons other than his sister having any claim or claims against or in the said property are hereby required to make same in writing to the secretary of above society, within 14 days from the publication of this Notice otherwise the Shop will be transferred in name of Mr. Ashok Lajpatrai Talreja without reference to any such claims and the same will be considered as waived or abandoned.

ider the instruction of my client SMT. RUBY SHAMIM KHAN registered owner of Flat No 203, 2nd Floor a member of the M/s. Ashirwa Manjil Co. Op. Hsg. Soc. Ltd., Situated a Kanuanga Estate Payyade Hotel Lane, Mira Bhayandar Road Mira Raod East Thane - 401 107.Soc. Registration No. TNA/(TNA)/TC. 21813 OF 2010-2011 dated 29/03/2010. T.N.N 10/10659/2016. Share Certificate No... earing distinctive no.... to..... admeasuring area 44.23 sq. meter built up. Old Survey No 536, new serve no. 50 Hissa No. 2 (part), The client's above detailed agreement was misplace in shifting and till date not finding, so the police FIR/NCR. to be registered for the proceeding for to get duplicate copy of the said

agreement with the registrar. If any person has any objection or claim it is requested to file their claim within 7 days within advocates office above address. Client is bound to submit copy of agreement if found in future and abide by law. Santosh C. Singh Date: 22/01/2019 Advocate High Court Shop No. 12, MIG Complex, Poonam Garden, S. K. Stone, Mira Road (E), Thane - 401107.

गोल्डक्रेस्ट कॉर्पोरेशन लिमिटेड

देवीदास मेन्शन. ३रा मजला. मीरवेदर रोड. कुलाबा, मुंबई-४०००३९.

दूरध्वनी:०२२-२२८३७४८९/९० ई-मेल:office@goldcrestgroup.com

वेबसाईट:www.goldcrestgroup.com सुचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१) नुसार मर्यादित पुनर्विलोकन अहवालासह ३१ डिसेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात शुक्रवार, दि.0१ फेब्रुवारी, २०१९ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. नियम ४७(२) नुसार सदर सूचना कंपनीच्या www.goldcrestgroup.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

गोल्डक्रेस्ट कॉर्पोरेशन लिमिटेडकरिता सही/-

मरिसा फेरेरा कंपनी सचिव

इंडियन ओव्हरसीज बँक फोर्ट शाखा: ३० व ३२, टेमरिंड हाऊस, टेमरिंड लेन, फोर्ट, मुंबई-४०००२३.

दूर.:०२२-२२६२२०१४, २२६२२०६२, २२६१७९७८, फॅक्स:०२२-२२६२२१४८ ई-मेल: iob0014@iob.in वेबसाईट: www.iob.in

सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी ॲक्ट. २००२ (५४/२००२) अन्वये बँकेकडे तारण असलेल्या स्थावर मालमत्तेची विक्री ज्याअर्थी **इंडियन ओव्हरसीज बँकेच्**या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खालील अनुसूचीत नमूदप्रमाणे व्याज अधिक बँकेचे देय रक्कम वसूलीकरिता **जसे आहे जेथे आहे या तत्वावर व जसे आहे जे आहे** या तत्वावर विक्रीच्या अधिकारासह खालील खात्यात सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रूल्स, २००२ च्या कलम १३(२) अन्वये वितरित सूचनेनुसार खालील मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** घेतलेला आहे आणि ज्याअर्थी रक्कम भरण्यात कसूर केलेली असल्याने सदर कायद्याच्या कलम १३(४) अन्वये प्राप्त अधिकाराअंतर्गत

खालील स्वाक्षारीकर्ताद्वारे विक्री केली जाईल. **कर्जदाराचे नाव व पत्ता: मे. झेनिथ स्ट्रीप्स लिमिटेड (कर्जदार),** कार्यालय २ए, हाजिकासम इमारत, मुधाना शेट्टी मार्ग, ३रा मजला, प्लॉट क्र. ६६, नगिनदास मास्टर लेन, फोर्ट, मुंबई–४००००१. तारणकर्ता/जामिनदाराचे नाव व पत्ता: १) मे. केकेबी प्रॉपर्टीज प्रा.लि., कॉर्पोरेट कार्यालय पत्ता: ९९९, ९वा मजला, मेकर चेंबर ५, नरीमन पॉईंट, मुंबई–४०००२१ **(तारणकर्ता व जामिनदार)**.

२) श्री. अर्जुनभाई फोजाजी कार्वासारा-फ्लॅट क्र. ३०१, ३रा मजला, भावना अपार्टमेंट, ओम भावना कोहौसोलि., कस्तुरी पार्क, नवघर रोड, भाईंदर पुर्व, ठाणे-४०११०५ **(तारणकर्ता व जामिनदार).** 3) श्री. राजेश एफ. कार्वासारा-फ्लॅट क्र. ३०१, ३रा मजला, भावना अपार्टमेंट, ओम भावना

एनपीएची तारीख: 39.03.२09७: मागणी सूचना तारीख: ०३.०४.२०१७; मागणी सूचनेत दावा केली देय रक्कम: ३१.०३.२०१७ रोजी देय रू.९,८८,**३२,५९९.१७ (रुपये नऊ** कोटी अठ्ठ्याऐंशी लाख बत्तीस हजार पाचशे नव्याण्णव आणि पैसे सतरा फक्त) तसेच त्यावरील व्याज । शुल्क, **ताबा सूचना दिनांक: ०५.०८.२०१७**; **ताबा सूचनेत दावा केलेली रक्कम:** ०५.०८.२०१७ रोजी देय रू.१०,३७,८४,२५९.१७ (रुपये दहा कोटी सदोतीस लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे **एकोणसाठ आणि पैसे सतरा फक्त)** तसेच त्यावरील व्याज व शुल्क. ***स्थानिक स्वशासनाचे थकबाकी**

क्षेत्रफळ ७१० चौ.फु. (सुपर बिल्टअप) क्षेत्र, तत्सम ६०४.०० चौ.फु. (बिल्टअप क्षेत्र), प्लॉट क्र.१५, सर्व्हे क्र.१७४, नवीन सर्व्हे क्र.४५, हिस्सा क्र.१०(भाग), महसुल गाव खारीगाव, भाईंदर (पुर्व), तालुका व जिल्हा ठाणे आणि मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मर्यादेत, कस्तुरी पार्क, भाईंदर पुर्व, नवघर रोड, ठाणे– ४०११०५ येथील श्री. अर्जुन एफ. कार्वासारा ऊर्फ अर्जुन फोजाराम चौधरी यांच्या नावे असलेल्या मालमत्तेचे सर्व भाग व खंड, **चतु:सिमा (दस्तावेजानुसार)–उत्तरेस:** रस्ता, **दक्षिणेस:** श्याम ज्योत, **पुर्वेस:** भारत अपार्टमेंट, **पश्चिमेस:** मनिषा अपार्टमेंट. **चतु:सिमा (विद्यमान सिमा)–उत्तरेस:** जय पुजा सोसायटी, दक्षिणेस: डी.पी. रोड, पुर्वेस: गणेश मधुबन इमारत, पश्चिमेस: डी.पी. रोड.

ई-लिलावाचे तपशील दि. ०८.०२.२०१९ रोजी स.११.०० ते दु.१.०० दरम्यान विक्री पुर्ण होईपर्यंत ५ **रू.५०,०००/-**विक्री पुर्णतेपर्यंत प्रत्येकी ५ मिनिटे

सदर प्रकाशन हे प्रतिभूत मालमत्तेच्या विक्रीकरिता सर्वसामान्य जनतेकडून निविदा मागविण्याद्वारे ई-लिलाव विक्री घेण्याबाबत सरफायसी कायदा २००२ अन्वये सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ९(१) अन्वये वरील कर्जाचे कर्जदार/तारणकर्ता व जामिनदारांना १५ दिवसांची सूचना आहे.

नियम व अटींकरिता आमच्या https://www.iob.co.in, https://bankauctions.in व

www.iob.foreclosureindia.com

दिनांक: २१.०१.२०१९

जाहीर नोटीस यादारे सर्व संबंधित कळविण्यात येते की. गांव मौजे

१०६, हिस्सा नं. २, आनंद धाम को ऑ.हौ.सो.लि., येथील सदनिका नं. डी/१०३ पहीला मजला, क्षेत्रफळ, ५३५ चौ. फुट बिल्टअप असा आहे. संदर सदनिका कै. श्री. गोविंद जे सोलंकी यांनी विकत घेतली होती व ते दिनांक ३१/०५/२०१५ रोजी मयत झाले, मत्यपञ्चात १ श्रीमती लक्ष्मी गोविंद सोलंकी श्री. नितीन गोविंद सोलंकी, ३. सौ. संगीता दिनेश सोसा व सौ. निकीता दिनेश धरिया हे त्यांचे वार आहेत व त्यापैकी श्री. नितीन गोविंद सोलंकी वरील सदिनका व शेअर्सचे संपर्ण मालक झार्व आहेत व वरील सदिनका व शेअर्स हे विक्री करणेकरीता प्रक्रिया सुरु आहे. तरी जर सदर सदनिका व शेअर सर्टिफीकेटवर कोणत्याह प्रकारचा हक्क. हिस्सा. हितसंबंध व दावा असेल तर १ 🗙 दिवसाच्या आत मला योग्य त्या कागदपत्र सहीत कळवावे अथवा त्यानंतर कुठल्याही प्रकाराचे द्रवक हिस्सा हितसंबंधी नाही असे समजून पुढीत व्यवहार पूर्ण करण्यात येईल व नंतर कुठलीही हरकत मान्य करण्यात येणार नाही, कृपया याची नोंद

घ्यावा. दि. २२/०१/२०१९ **ॲड. नीरज पाण्डेय** ऑफिस - शॉप नं. ९, रश्मी रेसीडेन्सी, सारस्वत बँकेच्या मागे, वसई (पूर्व).

PUBLIC NOTICE

eena Vijay Parmar and Vijay iladhar Parmar are owners in espect of Flat No. B-7, on the Ground floor, in the Building known as "State Bank of India Employees (Purnima) CHS Ltd." situated at Plot no. 36/37, Shree Nagar Estate, M. G. Cross Road, Goregaon (W). Mumbai-400 062 They stated that Originally

Avantikant P. Vakil was the original nember of the said society for which no title deeds is traceable thereafter the Flat was sold to Rupangudi V Subbarao by Agreement dated 23/08/1986 which is also nisplaced/lost/not traceable after that said Rupangudi V. Subbarao died on 13/08/1998 and the ownership of the said Flat was transferred in the name of his wife i.e. Rupangudi Vimalama Rao b way of nomination, said Rupangud 'imalama Rao also died on 28/05/2009, the ownership of the said Flat was transferred in the name of her son i.e. Rupangudi Subbarao Venkatesh by way of nomination. Any persons having or claiming any right, title, claim, demand or estate interest in respect of the said property/title deeds of property or to any part thereof should intimate us in

> Advocates & Notary Chamber no. 7, 3rd floor. R.S. Sapre Marg (Picket Road) Mumbai 400 002

की, मी स्वतः श्री जगदीशचंद्र साधुजी पाटीदार, सदनिका क. बी –3, बी विंग, तळमजला, स्टर्लिंग पॅलेस को.ऑ.हौ.सो. मधील .. सदनिका कमांक बी–3 पूर्वी श्री गॅबरयल ईरिक ज्रण्यात येऊन एम.आय.डी.सी मध्ये श्री गॅबरयल ईरिव ोजालविस यांच्या नावावर ही करण्यात आली होती. श्री जगदीशचंद्र साधजी पाटीदार) यांनी सदर सदनिका क्रं -3, श्री गॅबरयल ईरिक गोजालविस यांचा कडून देनांक : 23/02/2005 रोजी विकत घेतली ादनिकाचा ताबा ही पूर्णपणे घेतला आहे व श्री भासदपदावरून राजीनामां देउन ,जागा सोडून गे यांची विनंती वर, सदर सदनिका श्री जगदीशचंद्र साधजी पाटीदार यांना अलॉट /केली परंत श्री नगदीशचंद्र साधजी पाटीदार यांना एम.आय.डी.सी. डोंबिवली मध्ये वरील सदनिका ही स्वतःच्या नावे एम. nu,डी,सी, मध्ये टान्सफर केली नाहीं त्यामळे % न्टर्लिंग पॅलेस को.ऑ.हौ.सो. प्लॉट नं. आर.एच— 3 / 1 ऱम.आय.डी.सी. फेस— 2 निवासी विभाग, मधील पदनिका कं बी-3 ए -विंग ही श्री जगदीशचंद नाधजी पाटीदार यांच्या नावावर एम.आय.डी.सी निवासी -भागामध्ये ट्रान्सफर करावयाची आहे. तर त्याबाब कोणत्याही व्यक्तीची काही वारसानुसार हुलमुखत्यारनुसार खरेदी करारनामा, गहाण् गरनामा, अधिकार हक्क, हिस्सा, तकार असल्या यांनी ही नोटीस मिळाल्यापासून 7 दिवसांच्या आत खालील पत्त्यावर संपर्क साधावा अन्यथा त्यानंत गेणत्याही व्यक्तीचा काही अधिकार, हिस्सा, हरकत 11ही असे समजण्यात येउन वरील सदनिका कं. बी–3 गी विंग , तळ मजला , स्टर्लिंग पॅलेस को.ऑ.हो.सो. लॉट नं आर एच— ३/१ एम आय डी सी फेस— नेवासी विभाग, जवळ डी.एन.एस बॅक सुदामा नगर

इतर कोणीही जबाबदार राहणार नाही. गत्ताः सेकटरी, स्टर्लिंग पॅलेस को.ऑ.हौ.सो लॉट नं. आर.एच— ३ / 1 . एम.आय.डी.सी. फेस— 2 नेवासी विभाग, जवळ डी.एन.एस बॅक

सुदामा नगर, एम आय डी सी ,डोंबिवली पूर्व

उल्हासनगर महानगरपालिका

जा.क्र.उमपा/भांवि.

भांडार विभाग

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये क्रिडा समाज कल्याण व सांस्कृतीक समितीच्या वतीने जिल्हा स्तरीय 'महापौर क्रिकेट चषक' चे आयोजन करणेसाठी लागणारे साहित्य भांडार विभागामध्ये पुरवठा करणेबाबत ई-निविदेबाबत सविस्तर माहिती महापालिकेच्या www.umc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. संबंधित निविदाकारांनी याची नोंद घ्यावी.

मा. आयुक्त साो. यांचे मान्यतेने जा.क्र. उमपा/पिआरओ/७५/१९

उप आयुक्त (भांडार) उल्हासनगर महानगरपालिका

MAJESCO

नोंद.कार्यालयः एमएनडीसी, एमबीपी-पी-१३६, महापे, नवी मुंबई-४००७१०. दूरः:०२२-६१५०१८००, फॅक्स:०२२-२७७८१३२०, वेबसाईट: www.majesco.com ई-मेल: investors.grievances@majesco.com

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाही त्र नऊमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे याकरिता गुरुवार, दिनांक ७ hब्रवारी. २०१९ रोजी माजेस्को लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(२) नुसार सदर सूचना खालील वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे:

३) कंपनी (www.majesco.com)

१) बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) २) नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) आणि

संचालक मंडळाच्या आदेशान्वये

माजेस्को लिमिटेडकरिता सही/ वारीका रस्तोगी

मॅराथॉन नेक्स्टजेन रियाल्टी लिमिटेड

नोंटणीकत कार्यालयः मॅराथॉन फ्यच्यरेक्स, मफतलाल मिल्स कंपाउंड, एन.एम.जोशी मार्ग लोअर परळ, मुंबई-४०००१३. **दूर.**:०२२-६१५८८४८४, **फॅक्स**:०२२-६१५८८४१० **सीआयएन**:एल६^५९९०एमएच१९७८पीएलसी०२००८०

ई-मेल:shares@marathonnextgen.com वेबसाईट:www.marathonnextgen.com सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) एयुलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार ३१ डिसेंबर, २०१८ रोजी . संपलेल्या तृतीय तिमाही व नऊमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंद पटावर घेणे याकरिता मुंबई येथे **बुधवार, दि. ३० जानेवारी, २०१**९ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५च्या सहवाचिता कंपनीच्या आतील व्यापारावरील सांकेतकानुसार आणि कंपनीच्या अंतर्गत व्यापार नियमन, नियंत्रण आणि अहवाल याबाबत कंपनी समभाग व्यवहाराची व्यापार खिडकी संचालक व इतर व्यक्ती यांच्याकरिता २१ जानेवारी, २०१९ ते ०१ फेब्रुवारी, २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवण्यात येईल सदर सूचना कंपनीच्या www.marathonnextgen.com वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंज लिमिटेडच्या बीएसई लिमिटेड व एनएसई लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटक उपलब्ध आहेत.

मॅराथॉन नेक्स्टजेन रियाल्टी लिमिटेडकरित सही/

ठिकाण: मुंबई दिनांक: २१ जानेवारी, २०१९

के.एस. राघवन कंपनी सचिव व सक्षम अधिकारी



ॲक्सिस बॅक लि. एनपीसी १, तिसरा मजला, गिगाप्लेक्स् बिल्डींग न. १,

प्लॉट नं. आय. टी. ५., एमआयडीसी, ऐरोली नॉलेज पार्क, ऐरोली २ : एनपीसी १, तिसरा मजला, ऐरोली - ४०० ७०८

ताबा नोटीस

ज्याअर्थी खाली सही करणार ॲक्सिस बँक लि. चे अधिकृत अधिकारी यानी दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रीकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या सेक्शन १३(१२) व रूल ३ अंतर्गत प्राप्त अधिकाराचा वापर करून कर्जदार/सह–कर्जदार/गहाणदार **१) श्री. मनोज उत्तम खुशलानी** (कर्जदार/गहाणदार) २) सौ. आशीमा मनोज खुशलानी (सह कर्जदार/गहाणदार) यांना दि. २५/०६/२०१८ रोजी मागणी नोटीस बजावली होती की त्यांनी सदर नोटीसीत नमुद्र केलेली बँकेला येणे असलेली रक्कम रु. ५,४५,३५,५८५/- (रु. पाच कोटी पचेचाळीस लाख पस्तीस हजार पाचशे पच्याऐंशी फक्त) दि. २२/१०/२०१८ रोजी करारानुसार होणारे त्यावरील व्याज, किंमत, आकार आणि सदर रक्कम परत करेपर्यंत आकारली जाणारी रक्कम, अशी सर्व रक्कम सदर नोटीसीच्या तारखेपासून ६० दिवसाच्या आंत परत करावी.

कर्जटार /सह-कर्जटार /गहाणटार १) श्री मनोज उत्तम खशलानी (कर्जटार **गहाणदार) २) सौ. आशीमा मनोज खुशलानी (सह–कर्जदार/गहाणदार)** सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्यामुळे विशेषत: या ठिकाणी नमूद कर्जदार/गहाणदार तसेच सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्य सेक्शन १३(४) आणि रूल ६ व ८ अतर्गत प्राप्त अधिकाराचा वापर करून खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **दि. १७/०१/२०१९** रोजी **प्रत्यक्ष ताबा घेतला आहे.** आणि सदर मालमत्ता सध्या खाली सही करणार याच्या ताब्यात आहे.

विशेषत:कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार/जामीनदार तसेच सर्वसाधारण जनता याना सावध करण्यात येते की त्यानी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो ॲक्सिस बँक लि. यांना येणे असलेली रक्कम रु. ५,४५,३५,५८५/- (रु. पाच कोटी पंचेचाळीस लाख पस्तीस हजार पाचशे पंच्याऐंशी फक्त) दि. २२/१०/२०१८ रोजी करारानुसार होणारे त्यावरील व्याज, किंमत, आकार आणि सदर रक्कम परत करेपर्यंत आकारली जाणारी रक्कम,, अशा सर्व रकमेच्या अधीन राहील. स्थावर मालमत्तेचा तपशील

नोंदणीकरण उप–जिल्हा बाद्रा, मुंबई उपनगर, मुंबई–४०००७२ येथील गांव मोहिली, सफेद पूलजवळ, ऑफ अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व येथे स्थित स. नं. ४६, हिस्सा नं. २(भाग) च्या भागापैकी, स. नं. ६२ हिस्सा नं. ७ (भाग) च्या भागापैकी, स. नं. ४६ हिस्सा नं. ५इ आणि स. नं. ४५, हिस्सा नं.१ (भाग) च्या भागापैकी सीटीएस नं. ६३८/३ वरील 'द बिझनेस बे', साकीनाका बिल्डींगच्या ४ थ्या मजल्यावरील यूनिट नं. १, बांधकाम क्षेत्रफळ ५१९६ चौ. फू.

दिनांक : २२/०१/२०१९ ठिकाण : मुंबई

अधिकृत अधिकारी ॲक्सिस बँक लि.

दि.२१/०१/२०१९



मिरा-भाईंदर महानगरपालिका

उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन (नगर भवन) भाईंदर (प.), ता.जि. ठाणे-४०११०१, दूरध्वनी:२८१८४५५३

जा.नं. मनपा/वृ.प्रा./६६/२०१८-१९

जाहीर निविदा सूचना

३१/०१/२०१९ रोजी दु.०१.०० वाजेपर्यंत मोहरबंद निविदा मागविण्यात येत आहेत. सदर कामाची अटीशर्तीसह निविदा N.I.C. (National informatics Centre, Pune) च्या https://mahatenders.gov.in संकेत स्थळावर उपलब्ध असून सदर निविदा फॉर्म दि. २४/०१/२०१९ पासून ते दि. ३१/०१/२०१९ रोजी दु.१.०० वाजेपर्यंत (डाऊनलोड करुन) भरता येतील. मुदतीत आलेल्या निविदा दि. ०४/०२/२०१९ रोजी दुपारी ०१.०० वाजता उपस्थित निविदाधारक अथवा त्यांचे प्रतिनिधी यांचे समक्ष निविदा सेल मिरा भाईंदर महानगरपालिका येथे उघडण्यात येतील.

अ.	कामाचे नाव	अंदाजित	निविदा बयाणा	निविदा
क्र.		खर्च	रक्रम	फॉर्म फी
१	मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात	₹.२५,00,000/-	रु.२५,०००/−	रु. २५००+२५०
	झाडे लागवडीकरिता दिलेल्या	(रु. पंचवीस	(रु. पंचवीस	(जीएसटी) = २७५०/-
	स्पेसिफिकेशनप्रमाणे लोखंडी पिंजरे	लाख मात्र)	हजार मात्र)	(रु. दोन हजार सातशे पन्नास
	(सरंक्षण जाळ्या) पुरवठा करणेबाबत.			मात्र) (ना-परतावा)

टिप: १. निविदा दोन लिफाफा पद्धतीने सादर कराव्यात.

२. निविदा फॉर्म फि परत केली जाणार नाही.

आलेल्या निविदामधील कोणतीही एक निविदा स्विकारण्याचा किंवा सर्वच निविदा नाकारण्याचा अधिकार

४. निविदा विधी ग्राह्यता कालावधी १२० दिवसांचा असेल.

उप-आयुक्त (उद्यान) मिरा-भाईंदर महानगरपालिका

दि. २१/०१/२०१९

जा.क्र.मनपा/जनसंपर्क/५१०/२०१८-१९

शिक्का

१४ रामभरोसा सुंदर यादव

सहकारी सस्था, (परसेवा) मुंबई विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई

PUBLIC NOTICE

Mira Road East, Thane 401107

नमुना क्र. आयएनसी-२५ए क्षेत्रिय संचालक, सहकार मंत्रालय, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि कंपनी (स्थापना) अधिनियम

२०१४ चे नियम ४१ प्रकरणात आणि मे. हायसन टेक्नॉलॉजिस लिमिटेड. नोंदणीकृत कार्यालय-दुकान क्र.६, धुनकंदे,

न्हाडा कॉलनी समोर, स्वदेशी मिल रोड, चुनाभट्टी

(पुर्व), मुंबई-४०००२२. ...अर्जदार नर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, २१ जानेवारी, २०१९ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रुपांतरणासाठी कंपनीदारे केंद्र शासन यांच्याकड़े कंपनी कायदा

२०१३ च्या कलम १४ सहवाचिता त्यातील नियमाअंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे. कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप **रजि. पोस्टाने** सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, (पश्चिम), एव्हरेस्ट, ५वा मजला, १०० मरीन डाईव्ह, मुंबई-४००००२ यांच्या कार्यालयात

पाठवावी तमेच एक पत अर्जटार कंपनीला खाली नमुद केलेल्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी. अर्जदारांच्या वतीने व करिता हायसन टेक्नॉलॉजिस लिमिटेड (सीआयएन:यु७२९००एमएच२००६पीएलसी१६३११५) गोपा गोपीनाथ कुमार

संचालक डीआयएन:0१९६७४८ नोंदणीकत कार्यालय-दकान क्र.६ धुनकंदे, म्हाडा कॉलनी समोर, स्वदेशी मिल रोड. चुनाभट्टी (पुर्व), मुंबई-४०००२२ दिनांक:२२.0१.२0१९

ठिकाण: मुंबई

उपनिबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) मुंबई विभागीय सहकारी पतसंस्था फेंडरेशन लि. मुंबई याचे कार्यालय पत्ताः ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौ.

सोसायटी, हनुमान चौक, मुलूंड पूर्व मुंबई-८१

जाहिर नोटीस निघोटवाडी सहकारी पतपेढी लि., मुंबई . अर्जदार पत्ताः ८५, एम. एस. जी./२, न्यु दया सागर रोड, मनुस्मृती बि. समोर, आर. बी. कदम मार्ग, भटवाडी, घाटकोपर पश्चिम, मुंबई-८४.

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना जाहीर नोटीस देण्यात येते की. थकीत कर्जविषयी पतसस्थेने **दिनाक ११.१२.२०१८ रोजी** दाखल केलेल्या अर्जाबाबत तुमचे म्हणणे सादर करण्यासाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापी सदर पत्त्यावर आपण राहत नसल्याने तसेच आपला पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसद्दारे आपणास एक शेवटची सधी देण्यात येत असन **दिनाक** २५.०५.२०५९ रोजी दुपारी ०३:०० वाजता आपण स्वतः वरील पत्त्यावर हजर राहुन आपले म्हणणे नमुद करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास

तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य निर्णय घेतला

जाईल. याची आपण नोंद घ्यावी. जाब देणाऱ्याचे नाव अ. टावा दावा जाब क्रमांक रक्कम देणार रूपये क्रमांक सुरेश आनंद जागडे ३५९०/१८ 989304 बाळाजी रामराम गिजे 3480/96 999304 3489/96 3 मिजळा श्यामजी राठोड 40086 रोहित श्यामजी राठोड 3489/96 40086 समेध जयसिंग सावत 34**୧**3/9*८* 990308 जयसिंग गणपत सावत 3483/96 990308 ७ अमृत लक्ष्मण थिटे ३५९४/१८ 902003 हनुमंत तुळशीराम नलावडे ३५९४/१८ १०२७०३ दिपक जॉनू भोनकर

३५९५/१८ ११ विलास काशिनाथ पवार 940803 १२ सुजाता देवत्त खंकाळ ३५९५/१८ 940803


३५९४/१८

३५९५/१८

902003

940803

..... अर्जदार



१० दिनेश मंगल पारधी

उपनिबंधक, शिक्का सहकारी संस्था, (परसेवा) मुंबई विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई

मुंबई विभागीय सहकारी पतसंस्था फेंडरेशन लि. मुंबई याचे कार्यालय पत्ताः ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौ.

उपनिबंधक, सहकारी संस्था, (परसेवा)

सोसायटी, हनुमान चौक, मुलूंड पूर्व मुंबई- ८ १ जाहिर नोटीस केदार सहकारी पतपेढी मर्या मुंबई पत्ताः जनता विकास नगर, सिमेंट कपनी रोड,

मुलूड पश्चिम, मुंबई-८० अनुक्रमाक १ ते १४ जाब देणार खालील दर्शविलेल्या जाब देणार याना जाहीर नोटीस देण्यात येते की, थकीत कर्जविषयी पतसस्थेने **दिनाक ११ ०९ २०१८ रोजी** दाखल केलेल्या अर्जाबाबत तुमचे म्हणणे सादर करण्यासाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापी सदर पत्त्यावर आपण राहत नसल्याने तसेच आपला पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसव्दारे आपणास एक शेवटची सधी देण्यात येत असन **दिनाक** २५.०**१.२०१९ रोजी दुपारी ०३:०० वाजता** आपण स्वतः वरील पत्त्यावर

हजर राहुन आपले म्हणणे नमुद करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य निर्णय घेतला

जाई	जाईल. याची आपण नींद घ्यावी.						
अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	दावा क्रमांक	दावा रक्कम रूपये	जाब देणार क्रमांक			
٩	दिलीप तुकाराम गायकवाड	२१९१/१८	४७४९१	٩			
2	रमेश बाबु पवार	२१९१/१८	४७४९१	२			
3	गोरख ज्ञानेश्वर कोहिनकर	२१९१/१८	४७४९१	3			
8	अकबर अब्दुल शेख	२१९२/१८	१९८१५६	٩			
4	दिलीप दिगंबर पाठोरे	२१९२/१८	१९८१५६	२			
Ę	विजय नामदेव खरात	२१९२/१८	१९८१५६	3			
b	दिपक शातीलाल पडया	२१९३/१८	२१३९२९	٩			
L	अर्जुनन गोपाळ नाडार	२१९३/१८	२१३१२१	3			
9	खडुं आनदा पुंडे	२१९४/१८	982300	٩			
90	चंद्रकात नारायण नाडकर	२१९४/१८	982300	२			
99	देवानंद गुलाब बनसोडे	२१९४/१८	982300	3			
92	सुरेश ज्ञानोबा वाघमोरे	२१९५/१८	२८३७४९	٩			
93	संभाषचंद्र संधाकर कदम	२१९५/१८	२८३७४९	२			

हि नोटीस आज दिनांक १८/०१/२०१९ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.

२१९५/१८ २८३७४९



if any will be deemed to have been waive and n claim thereafter shall be entertained and it shall be sumed that the title of the said shop premises i clear and marketable. clear and marketable.

Date: 22/01/2019

R. L. Mishra

Advocate, High Court, Mumbai Off No. 23. 1st Floor Sunshine Heigh

SOCIETY LTD (REG NO. BOM/HSG/104 of 1962 date 10.02.1962)

"VRINDAVAN", Lal Bahadur Shastri Marg, Ghatkopar (W), Mumbai - 400 086

PUBLIC NOTICE LOSS OF SHARE CERTIFICATE

each bearing distinctive

Late MRS. RAKHEE

way with this Share Certificate.

या नोटीसी व्दारे मी लोकांस कळव इच्छिते की, माझे पती अरूण कुमार सोनी है दिनांक २४ ०/ २०१/ रोजी मयत द्याले त्याच्या मालकीची रिक्षा क्र **MH-02-TA-6866** व परमिट क्र. **27813/BO/18** असून त्यांची पत्नी उर्मिलादेवी अरूणकुमार सोनी अशी विनती करते की. मी सदर गाँडीचा वारस म्हणून नमुद केलेल्या गाडीचा ताबा आमच्या नावें व्हावा याबाबतचे संबंधित कागदपत्र तत्सम अधिकारी पादेशिक परिवहन कार्यालय /प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे

जाहीर नोटिस

वारसाचे नाव उर्मिलादेवी अरूणकुमार सोनी

from all encumbrances. Any person having any right, title, interest, claim or demand of any nature whatsoever in respect of the said flat, is hereby required to make the same known in writing along with the documentary proof thereof, to the undersigned at Mr. Dharmendra S Ghadia & Mrs. Ranjan D. Ghadia A/7, New Ambika Sadan CHS., C.S. Rd. 2, Dahisar (E), Mumbai – 400068 within fourteen days from the date of publication hereof, failing which the negotiations shall be completed, without any reference to such claims and the claim if any, shall be deemed to have been given

Dharmendra S. Ghadia & Ranjan D. Ghadia Place: Mumbai Date: 22/1/2019

वारसाचे नाव श्वेता सतोष काबळे

(Reg.No. BOM/GEN/1045 Of 1978) Notice is hereby given that the following Share Certificate issued by Queen's View

Share Certificate No.: 6 Number of Shares : 5 In the event any person(s) has any claim

Co-operative Society Limited

जाहीर नोटीस

तरी सदर औद्योगिक गाळयावर वा वर नमुव हितसंबंध, करारनामा, कर्ज, वारसा हक्क बक्षीसपत्र, वगैरे असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत लेखी. योग्य . ऱ्या कागदपत्रासह ऑफीस क्र. २, १ ला माळा न्यु शांती गंगा अपार्टमेंट, भाईंदर (पुर्व) ता. व जि मुदतीत कळविण्यात न आल्यास कुणाचीही डूर इरकत नाही व असल्यास ती सोडन देण्यात आली

आहे असं समजून माज्ञ जारारा खरेदी करतील याची नोंद घ्वावी. कळावे

जाहीर नोटीस कलविण्यात येते की माझे अशिल श्री प्रकाश

अशिलाच्या हातन गहाळ झाला आहे . पुर्व, जि. पालघर ४०१२०८ ह्या पत्यावर लेखी

आहे असे समजण्यात येईल याची नोंद घ्यावी.

Mr. Rohit Mansukhlal Shah is

ठिकाण: मुंबई

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE Notice is given to inform the general public that Original Share Certificate No.35 dated 18.01.1979, Distinctive Nos rom 171 to 175 of Late Shri Kailash Pahladrai Wadhwani a member of Prahlad CHSL having address at 17 Linking Rd Santacruz (W). Mumbai – 54 has been lost/ misplaced and an application has been made by his Son Samir K Wadhwani to the society for issue of duplicate share certificate. The society hereby invites

writing to support the claim/objection.lf no claim/objections are received within the period prescribed the society shall ssue duplicate share certificate. For Prahlad Co.op. Hsg. Society Ltd.

Hon.Chairman / Hon.Secretar Date: 22/01/2019

claim/objections within a period of 14

days from today with relevant proof in

PUBLIC NOTICE TAKE NOTICE THAT 1) Mr ewellyn Mario Gonsalves alias Mr Lewellyn s/o Donald Gonsalvez (2) Mrs. Carmelita Gonsalves and (3) Mr. Donald Gonsalves are joint owner and bona-fide member of the society in respect of flat no. 202, C ving, Shivalik Hermitage CHS LTD., Off Western Express highway Behind Maha Vishnu Mandir Miragaonthan, Mira-Bhayander Road, Mira Road (E), Dist. Thane and having equal share in the said flat. But, Mr. Donald Gonsalves expired on 04.10.2007. Now. Mr. ewellyn Mario Gonsalves alias Mr. Lewellyn Donald Gonsalvez desirous to get the shares of his deceased father i.e. 33.33% in the

said flat transferred in his name. Any person having any claim/objection for transfer of shares of deceased as mentioned above may make the same known in writing with documentary evidence to the undersigned at 102, Neelam Accord, Opp. HDFC bank, 150 ft Road, Bhayander (w), within 14 days from the date of this notice failing which, it shall be assumed that, no any person(s) has any claim or objection. Date - 22/01/2019 Adv. Hiren P. Mehta

ठिकाण:मुंबई दिनांक:२१.०१.२०१९ व सक्षाम अधिकारी

स्थावर मालमत्तेच्या विक्री करिता ई-लिलावासाठी जाहीर सूचना खालील स्वाक्षारीकर्त्यांनी सदर मालमत्तेच्या विक्रीद्वारे बँकेची देय रक्कम वसूलीचे नियोजित केले आहे. खालील स्वाक्षरीकर्ताद्वारे www.iob.foreclosureindia.com वेब पोर्टलच्या ई–लिलाव माध्यमातून

कोहौसोलि., कस्तुरी पार्क, नवघर रोड, भाईंदर पुर्व, ठाणे–४०११०५ **(जामिनदार)**.

देयके (मालमत्ता कर, जल, मलनि:सारण, विद्युत इत्यादी): अज्ञात देयके. प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन फ्लॅट क्र.३०१, ३रा मजला, ओम भावना को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणन ज्ञात इमारत.

स्वयं विस्तार वेळ निरीक्षण तारीख व वेळ २५.०१.२०१९ रोजी स.११.०० ते दु.२.००वा. दरम्यान डरठेसह बोलीकरिता ऑनलाईन २३.०१.२०१९ पासून पुढे अर्ज सादर करणे: ०७.०२.२०१९ रोजी सायं.५.००वा. इरठेसह बोलीकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख अधिभार, काही असल्यास बँकेला ज्ञात नाही. मालमत्तेची जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि सर्व परिणामाशिवाय तत्त्वावर केली जाईल, खरेदीदारास सर्व भरावे लागेल *बँकेचे देयके हे वैधानिक देयकावर प्राधान्याने आहेत

(सेवा पुरवठादाराचे ई-लिलाव वेब पोर्टल) वेब पोर्टलला भेट द्या

सही / प्राधिकत अधिकारी इंडियन ओव्हरसीज बँक

मिरा-भाईंदर महानगरपालिका उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागामार्फत खालील कामांकरिता दोन लिफाफा पद्धतीने दि

अ.	कामाचे नाव	अंदाजित	निविदा बयाणा	निविदा
क्र.		खर्च	रक्रम	फॉर्म फी
१	मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात	₹.२५,00,000/-	₹.२५,000/-	₹.२५००+२५०
	झाडे लागवडीकरिता दिलेल्या	(रु. पंचवीस	(रु. पंचवीस	(जीएसटी) = २७५०/-
	स्पेसिफिकेशनप्रमाणे लोखंडी पिंजरे	लाख मात्र)	हजार मात्र)	(रु. दोन हजार सातशे पन्नास
	(सरंक्षण जाळ्या) पुरवठा करणेबाबत.			मात्र) (ना-परतावा)

महानगरपालिकेने राखुन ठेवलेला आहे. त्याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिले जाणार नाही.

writing within 15 days of this publication. Pradip Shukla & Co.

जाहीर नोटीस या जाहीर नोटीसद्वारे तमाम जनतेस कळविण्यात ये

को.ऑ.हो.सो. प्लॉट नं. आर.एच— ३ / १. एम.आय.डी.सी. फेज— 2 निवासी विभाग, जवळ डी.एन.एस बॅक सुदामा नगर, डोंबिवली पूर्व 421203 येथे राहत असून रील स्टर्लिंग पॅलेस को.ऑ.हो.सो. प्लॉट नं. बी — 3, ब विंग, आर.एच— ३ / १, एम.आय.डी.सी. फेस— २ निवासी विभाग, जवळ डी.एन.एस बॅक सुदामा नगर, डोंबिवर्ल पर्व ४२१२०३. स्टर्लिंग पॅलेस नोंदणीकृत दस्तावेज द्वारे ज्यांची तपशील खाली माणे आहे दस्तावेज कमांक कलन — 4 00729 / 200 ॉबरयल ईरिक गोजॉलविस सोसायटी प्राहे व, सोसायटी ने श्री गॅबरयल ईरिक गोजालिक

डोंबिवली पूर्व 421203 मध्ये माझे श्री जगदीशचं प्राधजी पाटीदार यांचे नावे टान्सफर करण्यात येईल गर्ची नोंद घ्यावी. त्यास एम.आय.डी.सी., सोसायटी व

श्री जगदीशचंद्र साधुजी पाटीदार